SCANDENT IMAGING LIMITED

CIN: L93000MH1994PLC080842

Regd. Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra – 400604. Tel No.022 25825205; Email: csscandent@gmail.com; Web: www.scandent.in

November 10, 2021

To, BSE LimitedDepartment of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Scrip Code: 516110

ISIN: INE146N01016

Sub: Newspaper Advertisement of Completion of dispatch of the Notice of 27th

Annual General Meeting and Annual Report 2020-21.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisements, published in "Business Standard' and "Mumbai Lakshadeep" newspapers on November 9, 2021, relating to completion of dispatch of Notice of 27th Annual General Meeting and Annual Report for FY 2020-21 to the Members of the Company.

Submitted for your kind reference and records.

Thanking You,

For Scandent Imaging Limited

Sd/-Sheetal Musale Company Secretary & Compliance Officer Enclosure: a/a Court Room No.9
IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY
L.C. SUIT NO. 2102 of 2019 (O.V.R.20 (1A) of C.P.C.

Plaint lodged on 12.06.2019 Plaint admitted on 22.07.2019

Rule 51 SUMMONS to answer plaint under Section 2 O.V, rr. 1,5,7 & 8 O.VIII, r.9 of CPC

This Suit will appear on Board of the Court taking new Long Causes and will be heard accordingly to its priority in that Court, but if postponed on the day fixed for haring will take its turn in the general

You are required to file a Written Statement of your defence & serve a Copy on the Plaintiff within FOUR WEEKS from the service of this Summons upon you, in default whereof this Suit will be set down to be heard as undefended and you will be liable to have a decree of order passed against you.

... Plaintif

1. Marzban Marzban Kermani Aged about 71 years Currently residing at: Tehran

Nobonyadsq, Golzarst, West Ladan St, Apt no.7. Iran.

VERSUS 1. State of Maharashtra, through the Collector,

Greater Mumbai having his office at Old Custom House, Shahid Bhagat Singh Marg, Fort 2. Senior Inspector of Police,

Colaba Police Station Apolo Bander, Coloba, Mumbai - 400001 3. Senior Inspector of Police, Missing Person Bureau, Crime Branch, C.I.D, Mumbai

Police Headquarters, Hansraj Lane, Behind Byculla Police Staion Byculla, Mumbai - 400027 4. The Register, Birth and Death Registration, Municipal Corporation of Greater Mumbai "A"-Ward, 134 E, Shahid Bhagat Singh Road Near Amar Building, Fort, Mumbai – 400001

GREETINGS, WHEREAS the above named Plaintiff has filed a Plaint in this Hon'ble Court against you the abovenamed Defendants and have interalia prayed for the following:-

1. This Hon'ble Court be pleased to issue a declaration and order declaring the Plaintiff's brother, Faroud Marzban Kernani, to be a deceased person; 2. This Hon'ble Court be pleased to direct Defendant No. 4 to issue a death certificate to the Plaintiff, in respect of the Plaintiff's brother, Froud Marzban Kermani:

3. This Hon'ble Court may pass such other and further reliefs as this Hon'ble Court may deem fit in the facts and circumstances of the case

You are hereby summoned to appear before this Hon'ble Court on 11th Jan, 2022 at 11 am, in person or by an Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer to abovenamed Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witness on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day hereinbefore mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring by yourself or send through you Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of

Given under my hand and the seal of this Hon'ble Court

Date: 29 SEP 2021

It is therefore prayed:

for Registrar Hon'ble City Civil Court, Bombay

SCANDENT IMAGING LIMITED

(CIN: L93000MH1994PLC080842) Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate. MIDC.

Thane (West) - 400604, Maharashtra. Website: www.scandent.in, Email: cs@scandent.in

NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING. **BOOK CLOSURE DATE AND E-VOTING**

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, November 30, 2021 at 03.00 P.M. through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made hereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the AGM Notice dated Friday, August 13, 2021 The information and instructions for Members attending the AGM through VC/OAVM are explained in notes to the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the aforesaid circulars of MCA and SEBI, the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-21 comprising Financial Statements Board's Report. Auditor's Reports and other documents required to be attached therewith have been sent by email to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s), as or Friday, October 29, 2021. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.scandent.in and also at the websites of the Stock Exchanges BSE Limited at www.bseindia.com. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with relevant Rules there under and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members, facility to exercise their right to vote at the 27th AGM and the business may be transacted through remote e-voting services provided by CDSL. Remote e-voting is optional. The facility of e-voting shall also be made available at the AGM. Members attending the AGM and who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to cast vote at the AGM. The facility of remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL.

The cut-off date for determining the eligibility of the Members to vote by remote e voting or e-voting at the AGM is Tuesday, November 23, 2021. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM or e-voting at the AGM.

The remote e-voting period begins on Saturday, November 27, 2021 from 09:00 A.M and ends on Monday, November 29, 2021 at 5:00 P.M. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

The manner of remote e-voting and e-voting at the AGM by the Members holding shares in physical mode or dematerialized mode and for the Members, who have no registered/updated their e-mail addresses with the Company, is provided in the Notice of the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, November 23, 2021, may follow the same instructions for remote e-voting and e-voting at the AGM as mentioned in the Notice of AGM. However, if the Member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing Login ID/User ID and Password for casting the vote through remote e-voting or e-voting at the AGM. Detailed procedure for obtaining Login ID/User 1D and Password is also provided in the Notice of the AGM.

The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM.

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Wednesday, November 24, 2021 to Tuesday, November 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

D. Manner of registering/updating email addresses:

a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the following documents by email to the Company at cs@scandent.in-

i. a-signed request letter mentioning their name, folio no, and address; (i) self attested copy of the PAN Card and ii. Self-attested copy of any document (e.g, Aadhar Card, Driving License

 ${\bf Election \ Identity \ Card, Passport) \ in \ support \ of \ the \ address \ of \ the \ Member.}$

b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with the Depository Participant(s), are requested to register/update their email addresses with their Depositary

After due verification, the Company will forward the procedure for obtaining their login credentials to their registered email addresses.

1. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By order of the Board of Directors

Company Secretary & Compliance officer Date: November 8, 2021

NOTICE TATA ELXSI LIMITED

Regd. Office: ITPB Road, White Field, Bengaluru - 560048 Notice is hereby given that the Certificate for the under mentioned equity shares of the company has been lost/misplaced and the holder of the said securities has applied to the company to issue duplicate share Certificate. Any person who has a claim in respect of the said Shares should lodge

such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without any further intimation. me of the Holder Distinctive No.

Equity Shares 14355211 - 14355310 DIPTI SANGHVI D0007336 100 FV Rs. 10/-Name of Applicant Place : Mumba Date: 09/11/2021 **DIPTI SANGHV**

Form No. INC-19

[Pursuant to rule 22 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (4) (ii) of section 8 of the Companies Act, 2013, an application has been made by M/s. Indus Engineers for Services Foundation (E for S) to the Registrar of Companies, Mumbai for revocation of the license issued to it u/s 8 of the Companies Act 2013. After the cancellation of license the company will be required to add the word "Private Limited" to its name in place of

 The principal objects of the company are as follows:
 To manage, establish, run, acquire in India and/or abroad, educational Institutions, libraries, training centers, examination and testing centers, online/distance education program of all types education to the students, general, public, or organizations, orally through post, online through internet, audio/video cassettes or many

other media/forms available. ii. To provide educational consulting and services including web/internet based education services and to conduct in India and/or abroad, orientation courses, classes, seminars, conferences workshops, lectures, debates, contests, research, in various fields of education concerning students and all section of society and other issues of national, economic, and common interest and to arrange for imparting education, training to students and the general public and to get published all types of study material relating to such seminar orientation courses, research studies, educational courses and training programs though post, though internet, audio/video cassettes or many other media/forms available.

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 20G, Shalimar Industrial Estate, Matunga - Dharavi Labour Camp, Near Tata Power House, Mumbai-400019.

 Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corporate objecting to this application may communicate such objection to the registrar at Mumbai within thirty days from the date of publication of this notice with a copy to the company at its registered

Dated this 08th November, 2021

For Indus Engineers for Services Foundation Sharad Ghanashvam Waghale

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयात

प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर, मुंबई-४०००५१ दुरध्वनी क्र./फॅक्स : २६४२९८७४ Email ID: dslrmsd@yahoo.com

जाहिर नोटीस

क्रमांक न भ सं ७/अपील एस. आर. ८६०/२०२० वांद्रे (पू), दिनांक ०८/११/२०२१

४) योगेशचंद्र एच. कोटकर (मयत)

शिंपोली रोड, बोरीवली (प),

शिंपोली रोड, बोरीवली (प),

शिंपोली रोड, बोरीवली (प),

५) शरदचंद्र एच. कोटकर (मयत)

रा-२३, अंजली, १० कस्तुर पार्क

रा-५, अरिहंत, १० कस्तुर पार्क

रा-२३, अंजली, १० कस्तुर पार्क

सर्व रा-१/१०३ शरदचंद्र भवन,

६) मनोरमा एच. कोटकर उर्फ मनोरमा

रा. नित्यानंद, मातृछाया, रुम नं. ९

अ) सुनिता वाय. कोटकर

मंबई- ४०० ०९२

बी) प्रेमचंद्र वाय, कोटकर

मुंबई- ४०० ०९२

मुंबई- ४०० ०९२

अे) वसुधा एस. कोटकर

मुंबई- ४०० ०६६

अ) विजय एम, हातोडे (मयत)

i) श्रीम. सुनेन्ना विजय हातोडे

iii) श्री. कुंदन विजय हातोडे

मुंबई- ४०० ०६४. बी) संजय एम. हातोडे

भंडार वाडा, मालांड (प),

मुंबई क्र. ४०० ०६४

ii) श्री. विरधवल विजय हातोडे

भंडारवाडा, मालाड (प),

रा. १०९/७, गुरुकृपा बिल्डींग,

मोरेश्वर हातोडे (मयत)

बी) उदय कोटकर

सी) प्रभाकर कोटकर

(महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये)

प्रति. १) जयतिलक रतनसी खोना अपीलदार

टस्टी श्री. रतनसी खैसी खोना सार्वजनिक हॉस्पिटल चॅरिटेबल टस्ट रा. १०५, १०६ भाग्योदय को. ऑ. हौसिंग सोसा., सरोजिनी नायडू रोड, विलेपार्ले (प), मुंबई-५६.

विरुद्ध

१) रामराव एच. कोटकर (मयत) अ) रजनी जे नादर रा. लोढा कॉम्पलेक्स, चंद्रेश रेसिडेन्सी जी-विंग, ३०४, नया गाव, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७

बी) चंद्रमोहन आर. कोटकर रा-१/९, अन्नपुर्ण, मारुती मंदीर, कळवा (प) ठाणे सी) श्रीम, अंजली ओ, मानकामे

रा. ८८, बी-२०१, शुभागण भवन, पुनम सागर, कॉम्पलेक्स, मिरा रोड (पू), सी) सुबोध वाय. कोटकर ठाणे-४०१ १०७.

डी) श्रीम. शीतल उ. ताम्हाणे रा. द्वारा-राजीव डे, ए-१, फ्लॅट नं. १०४ सृती पार्क, ढोकाळी, कोलशेत रोड, नंदीबाबा मंदीरा समोर, ठाणे (पू) ४०० ६०७

श्रीम. सुरेखा एस. हातोडे रा. १०९/७, गुरुकृपा बिल्डींग,

मुंबई क्र. ४०० ०६४ २) रमेशचंद्र एच कोटकर (मयत) अं) श्रीम. स्मिता डी दागड

रा. १६/१२२२, रमाकांत हौ. सोसा. जय महाराष्ट्र नगर, टाटा पावर हाऊस बोरीवली (प), मुंबई-४०० ०६६

बी) सुधीर आर. कोटकर (मयत) i) सिध्देश एस. कोटकर रा-अनिता नगर, बिल्डींग नं. १, फ्लॅट नं. १०६, लोखंडवाला टाऊनशीप, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व),

मुंबई- ४०० १०१ ii) श्रीम. वृंदा व्ही. धोत्रे रा. डी-३४, ज्योती सदन, शितलादेवी मंदीर मार्ग.

माहिम (प), मुंबई-४०० ०१६

सी) श्री. अविनाश आर. कोटकर रा. अव्हरशाईन, जस्मिन को. ऑप. हौ सोसा. बिल्डींग नं. १८१/१०४, अवरशाईन सिटी, सेक्टर ७, वसई (पूर्व), ठाणे- ४०१ २०८

डी) श्री. दिपक आर. कोटकर रा. २०१, लिंक व्हिव, डी. विंग, आय. कॉलनी, बोरीवली (प), मुंबई- ४०० १०३

श्रीम. विहंगा बा. जाधवी रा. २०३, जयश्री सिध्देश्वर को.ऑ.हौ. सोसा. मिलाप नगर, आर. एम. १३, एम.आय.डी.सी. हेल्थ क्लब,

डोंबिवली (पूर्व)) उमेशचंद्र एचं. कोटकर (मयत) अं) श्रीम. माधुरी एम. हते रा सी/१०७, राजेश अपार्टमेन्ट,

चंदावरकर रोड, बोरीवली (प), मुंबई- ४०००९२ बी) शशी यु. कोटकर रा. ए/ॅ१०१, राजेश अपार्टमेन्ट,

चंदावरकर रोड, बोरीवली (प), मुंबई- ४०००९२ सी) महेश यु. कोटकर

रा. मेन धामणदाने, खेतवाडी विंद्यवासीनी रोड, जिल्हा रत्नागिरी.

विषय :- नगर भूमापन कन्हेरी, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर येथील न. भू. क्र. २९०/२ या मिळकती बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये दाखल केलेले अपील.

प्रस्तुत विषयांकीत चे मिळकती बाबत जयतिलक रतनसी खोना टस्टी श्री. रतनसी खैसी खोना यांनी या न्यायालयात अपील दाखल केलेले होते. सदर प्रकरणी सुनावणी सुरु असून यापूर्वी झालेल्या सुनावणीस आपणास नोटीस काढून देखील आपण गैरहजर आहात. तरी आता नगर भूमापन कन्हेरी, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भ्.क्र २१०/२ या मिळकेती बाबतचे अपील प्रकर्णी **सुनावणी दिनांक १६/११/२०२१ रोजी** दुपारी १२.०० वाजता नेमणेत आलेली आहे. सदरचे तारखे दिवशी आपण सुनावर्ण र्वेळी हजर रहावे. सुनावणीचे वेळी गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही. असे समजून आपले गैरहजेरीत सुनावणी करुन निर्णय घेतला जाईल याची नोंद घ्यावी.



(धनाजीराव धायगुडे) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगरे जिल्हा

JIK INDUSTRIES LIMITED Regd.Office : Pada No. 3, Balkum, Thane West, Thane, Tel No. 022 71191000 Email ID: cosec@jik.co.ii Website: www.jik.co.in, CIN No. L65990MH1990PLC056475

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of JIK Industries Limited will be held on Tuesday, November 30, 2021 at 04.30 P.M (IST) through Video Conferencing, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on November 08, 2021 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on November 05, 2021 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May 2020 and January 13, 2021 along with SEBI circulars dated 12th May, 2020. An advertisement requesting shareholders to register their mail id was published in the newspaper dated November 04, 2021. The same is also available on the websites of Stock Exchanges i.e. Bombay Stock Exchange and National Stock Exchange of India and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and on the Company's website www.jik.co.in.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date

of November 23, 2021 may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

i.the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means ii.the remote e-voting shall commence on Saturday, November 27, 2021 (9.00 A.M);

iii.the remote e-voting shall end on Monday, November 29, 2021 (5.00 P.M); iv.the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Tuesday, November 23, 2021.

any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Tuesday, November 23, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

a)The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

b)The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL; c)The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also atte the AGM but shall not be entitled to cast their vote again;

d)A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. n case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for memb and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.con

or call on toll free no. 18001020990 and 1800224430 or email at **evoting@nsdl.co.in.** or contact the company on email **at cosec@jik.co.in.** who will also address grievances connected with the voting by electronic means. Place: Thane For and on behalf of JIK Industries Limited

Date: November 08, 2021

Diulted

Revenue

Profit Before Tax

Profit After Tax

Rajendra G Parikh, Chairman & CEO

नमुना झेड (नियम १०७ पोट-नियम (११(ड-११) पहा)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी, सौ. श्रुती राजेश सोहनी (महाराष्ट्र तह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त) द्वारा शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, ११८, देवी भवन, ५ वा मजला, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशनसमोर, माहिम (प.), मुंबई - ४०० ०१६ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दि. ०८/०२/२०२० रोजी मागणीची नोटीस रक्कम रु. ११,९०,५४५/- (अक्षरी अकरा लाख नव्वद हजार पाचशे पंचेचाळीस फक्त) त्याच प्रमाणे दि. २३/०२/२०२० रोजीच जप्ती पर्वीची मागणी नोटीस रक्कम रु. ११.७०.८७४/-(अक्षरी रु.अकरा लाख सत्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर फक्त) ऋणको **श्रीमती निलम राजेंद्र सरदार** यांना देवून नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसात जमा करण्यास सांगण्यात आले. परंत ऋणको याने कर्ज रक्कम भरण्यास कसर केली आहे आणि म्हणून खाली सही करणाऱ्याने दि. ३०/०८/२०२१ रोजी जप्तीची नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला या याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकांना खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११ (ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारानसार दि. ३०/०८/२०२१ रोजी लाक्षणिक ताबा घेतला. विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांच्या बोजाची रक्कम **रु. १२,८३,९९६/- (अक्षरी रु. बारा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे शहाण्णव फक्त)** नमुद आणि त्यावरील व्याज याला अधीन राहावे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

नवयुग सहकारी गृहनिर्माण संस्था, प्लॉट नं. ४१६, आर. एस. सी., ४१, रूम नं. १२,

सेक्टर-४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई - ४०० ०६७. सही / – सौ. श्रृती राजेश सोहनी शिक्का

दिनांक - २३/०८/२०२१ ठिकाण : माटुंगा, मुंबई.

10.47

वसुली अधिकारी (महाराष्ट सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त) द्वारा-शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई.

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498

Regd Office: Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹in Lakhs) **Quarter Ended** Six Months Ended Year Ended Sept 30, 2021 Jun 30, 2021 Sept 30, 2020 Sept 30, 2021 Sept 30, 2020 March 31, 2021 **Particulars** Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations (net) 41.959.76 89.748.92 72.165.40 2,04,735.86 47,789,16 53.198.69 2,799.06 572.83 Net Profit before tax and Exceptional items 3.702.85 3.047.63 6.501.91 5.923.19 Net Profit after tax and Exceptional items 2.829.23 2.380.87 2.273.07 5.210.09 497.53 4.625.52 1.666.31 Total Comprehensive Income for the period 3,760.08 8,454.72 3,264,43 4,930.74 15,110.63 [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of ₹10/- each) 1,868.30 1,868.30 1,868.30 1,868.30 1,868.30 1,868.30 Earning Per Share EPS (of ₹ 10/- each not annualised) **Continuing Operations** 12.55 27.50 24.88 Basic 14.95 12.33 3.05 Diulted 15.08 12.42 12.33 27.50 3.05 24.80 **Discontinued Operations** 0.00 (0.03)(0.03)(1.99)(2.13)Diulted 0.00 (0.03)(1.86)(0.03)(1.99)(2.13)**Continuing and Discontinued Operations** 14.95 12.52 10.47 27.47 1.06 22.74 Basic 12.39 1.06

NOTES: The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 08, 2021.

15.08

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website

www.renaissanceglobal.com Key numbers of Standalone Results are as under

Total Comprehensive income for the period after tax

Particulars

	G	Quarter Ended			Six Months Ended		
Sept 30, 2021 Jun							
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
	39,581.79	31,342.26	30,155.50	70,924.05	38,555.32	1,10,476.13	
	1,975.44	1,467.46	1,967.19	3,442.90	560.92	2,569.05	
	1,189.78	1,233.04	1,306.02	2,422.83	426.08	1,921.43	
	2,117.16	789.77	2,342.52	2,906.94	2,357.15	5,269.85	

27.47

Place : Mumbai Dated: November 08, 2021 For RENAISSANCE GLOBAL LIMITED **SUMIT N. SHAH** VICE CHAIRMAN

22.68

(₹in Lakhs)

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

GEMS & JEWELLERY COMPLEX.SEEPZ.ANDHERI (EAST), MUMBAI 400 096

CIN:L36912MH1986PLC041203.TEL.(022) 28291893 FAX:(022) 28290418.Email:investorrelations@goldiam.com. Website: www.goldiam.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR **ENDED SEPTEMBER 30, 2021**

			DL11 00, L	<u></u>			
(Rs. In Lakt					s. In Lakhs)		
	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	6 Months Ended	6 Months Ended	Year to date Figures for Year Ended
		30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	31-03-2021 Audited
1	Total income from operations (net)	17,483.99	15,502.99	8,825.60	32,986.98	12,278.27	41,321.98
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,897.14	3,203.61	1,484.18	6,100.75	1,941.18	8,139.69
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,897.14	3,203.61	1,484.18	6,100.75	1,941.18	9,716.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,970.65	2,384.95	1,108.51	4,355.60	1,314.11	6,706.88
5	Net Profit / (Loss) after Taxes, including Minority	2,277.59	2,694.25	1,364.34	4,971.84	2,035.28	7,344.31
	Interest and Share of Profit / (Loss) of Associates						
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-per share)	2,217.49	2,217.49	2,217.49	2,217.49	2,217.49	2,217.49
7	Earnings per Share (Not Annualised):						
	(a) Basic	8.75	10.65	5.00	19.41	5.95	30.26
	(b) Diluted	8.75	10.65	5.00	19.41	5.95	30.26

Key information on Standalone Financial Results

	,							
	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	6 Months Ended	6 Months Ended	Year to date Figures for Year Ended	
		30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	31-03-2021 Audited	
1	Total income from operations (net)	12,178.72	8,477.97	6,249.00	20,656.69	7,234.27	23,359.22	
2	Profit before tax	2,148.63	1,801.13	595.40	3,949.76	834.89	4,202.71	
3	Profit after Tax	1,871.87	1,468.43	447.10	3,340.30	493.85	3,051.36	
4	Total Comprehensive Income	2,118.62	1,740.98	583.11	3,859.60	918.42	3,849.91	

The above information is an extract of the detailed format of Uaudited result for the Quarter & Half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Uaudited results for the Quarter & Half year ended September 30, 2021 are avilable on the Stock Exhonages websites www.besindia.com, www.nesindia.com and on the website of the Company's at www.goldiam.com.

For Goldiam International Limited

Sd/-Rashesh Bhansali

Executive Chairman

Sheetal Musale

Place : Mumbai

Dated: November 08, 2021

दि. ८ शहरातील (हिंदुरथान समाचार) व्यवस्थापन करण्यात महापालिका प्रशासनाने यश आले. यासाठी १२०० कर्मचारी काम केले. या दसरा ते दिवाळी काळात सरासरी २१० ते काळात एका दिवसात सरासरी २१० ते ३२५ टन ३२५ टन कचरा उचलला. घनकचऱ्यांचे नियोजन म त्यासाठी सफाईकामाचे हापालिकेने केले. दिवाळी नियोजन दोन सत्रात कर्मचाऱ्यांची पाडवा पूजन होताच केले. शहरातील नेमली. सफाई पथकेही रस्त्यावरील नियोजनाप्रमाणे काम उचलण्यासाठी अतिरिक्त १२ पथके तयार झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दसरा ते करून ४० टन कचरा साफ दिवाळीपर्यंत शहरात कचरा करण्यात आला. दसरा दिवाळी काळात आणि होण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचे संकलन करण्यासाठी कचरा जास्त प्रमाणात महापालिकेसमीर म येत असतो. कारण या ोठे आव्हान होते. ते काळात घरातील सफाई, पेलण्यासाठी महापालिकेने बाजारपेठेतील यंदा नियोजन करून असल्याने पुट्ठे व इतर कचरा त्याचे विल्हेवाट गणेशोत्सवपासून नियोजन पडतो, त्यानुसार दैनंदिन करणे आवश्यक असतो. पाळीत कचरा त्यानुसार महापालिकेने संकलन केल्याने या दोन महिन्यांच्या काळात नियोजन

किरकोळ ठिकाण वगळता

जाहीर सूचना

श्रीमती शांताबेन जिवनलाल मोदी या फ्लॅट

क्र.७३ च्या संयुक्त मालक होत्या आणि दिनानाथ

को-ऑप.हौ.सो.लि., एम.जी. रोड, युक

बँकेजवळ, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या

सोसायटीच्या संयुक्त सदस्या होत्या यांचे कोणतेही

वारसदार न नेमता मुंबई येथे २३.०२.२०१४ रोजी

माझे अशील श्री. जितेंद्र जे. मोदी यांना सदर फ्लॅट

श्री. जतीन अंबालाल चौहान यांच्याकडे विक्री

जर कोणा व्यक्तीम मदर फ्लॅटवर विकी बक्षीम

तारण, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा

मालकी हक्क, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकार

कोणताही दावा, अधिकार व हित असल्यास त्यांनी

खाली दिलेल्या पत्त्यावर सदर सूचना तारखेपासून

१५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे

वर दिलेल्या वेळेत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे

समजले जाईल की. सदर फ्लॅटवर कोणीही दावेदा

नाहीत आणि सदर फ्लॅटवर सदर शेअर्स खरेदी

करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतील

श्रीमती स्नेहा एस. देसाई (वकील)

दुकान क्र.४, विक्टोरीया कोहौसोलि.

मंबई-४०००६७

मोबा.:९०२२१६१६२०

विस्तारीत मथुरादास रोड, कांदिवली (प.)

ई-मेल:snehansudesai18@gmail.com

निधन झाले.

करण्याची इच्छा आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.११.२०२१

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

श्री. राझ पास्कल डिमेलो है एकता एलेगन्स को

आर्प. होसीलि., पताः एकता एलेगन्स कोहौसीलि., नॉट क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/टीसी/१०६७६/१९९९-२०००, सीटीएस क्र.१७१८ व १७२०, लिंकींग रोड, योगी नगरच्या पुढे, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या सोसायटीचे संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या एकता एलेगन्स तीमधील ५व्या मजल्यावरील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.५०१ के धारक आहेत आणि श्री. राझ पास्कल डिमेलो यांचे १९.१०.२०२१ रोजी कोणतेही बारसदार न नेमता निधन राले. सोसायटी यांच्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी हितसबपाचे हस्तातरण होण्यास वारस किंवा अन्य दावंदारी, अक्षेत्रेप येणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिष्टीपासून ३० दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत समासदाच्या अओर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/ त्यांच्या/तिच्या/ अक्षेपाच्या पुष्टायां/आस्त्री अण्डिक अर्था कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभामदाच्या सोसायटीच्या भोडावल (मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील अरुतिस्त्राचित्रं व जेनवर्याः गतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या गोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव ग्रांच्याकडे मोबा.९९८७०३५३१२ व ९८३३५५३६६१ व तदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावध प्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०८ सायं.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत. ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.११.२०२१

च्या वतीने व करिता दी एकता एलेगन्स को – ऑप.हौ.सो.लि.च्य व्यवस्थापकीय समितीच्या वतीने व करिता

Particulars

Comprising Porofit/(Loss) after tax and Other

Reserves excluding Revaluation Reserve as at

Earning per share (before extraordinary items)

Total Income from Operations

before tax and Exceptional items)

Net Profit for the period before tax

Net Profit for the period after tax

Total Comprehensive Income

Comprehensive Income after tax]

meeting held on 8th November, 2021

Net Profit for the period

(after Exceptional items)

after Exceptional items)

Equity Share Capital

Balance Sheet date

Diluted

Place: Mumbai

Date: 08/11/2021

1. Total income from Operations

6. Equity Share Capital

3rd September 2021).

considered.

Profit / (Loss) before Exceptional and

dinary items and Tax

Profit / (Loss) before Extraordinary items and Tax

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)

Net Profit / (Loss) for the period after Tax
 (after Exceptional and/or Extraordinary items)

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year

Earning Per Equity Share of Rs. 10/- each:
 (Not Annualized)
 (1)Basic (after considering the bonus listed on 3rd September 2021).

(2)Diluted (after considering the bonus listed on

Segmental reporting are not applicable

MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

CIN:L74140MH1991PLC062925

Regd. Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, S.V. Road, Malad (West),

Mumbai - 400 064 Tel: 022 28240444, Email: info@mideastportfolio.com,

Website: www.mideastportfolio.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED

30TH SEPTEMBER, 2021

Quarter

30/09/2021

(1.53)

(1.53)

(1.53)

(1.53)

503.00

N.A

(0.03)

Mid East Portfolio Manag

 $The above \ results \ have \ been \ reviewed \ by \ the \ Audit \ Committee \ and \ approved \ by \ the \ Board \ of \ Directors \ at \ their \ deprivation \ and \ approved \ by \ approved \ by \ and \ approved \ by \ approved \ by \ approved \ by \ approved \ by \ approved \ approved \ by \ approved \ by \ approved \ by \ approved \ by \ approved \ approved \ by \ approved \ approved \ by \ approved \$

The above is the extract of the detailed format of Quarterly/ Yearly financial results filed with the Stock

Exchabge under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosures Requirements) Regulations

2015. The full format of the Quarterly/ Yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.mideastportfolio.com)

MITTAL LIFE STYLE LIMITED

Quarter Ended

642.01

4.27

4.27

2.75

1,175.00

0.02

0.02

CIN NO. L18101MH2005PLC155786

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Standalone Unaudited Statement of Profit and Loss Account for the Quarter and

Half Year ended 30th September, 2021

(Unaudited)

2,001.18

10.09

10.09

1,292.44

0.06

The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board or

directors of the Company at their meeting held on 08th November, 2021. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available on NSE website and Company website.

Though the Code of Social Security 2020 (Code) relating to employee benefits is published in Gazette, the operational date

and guidelines with respect to code have not been notified and as such the effect of putting into effect the code were no

The figures of current quarter year ended 30th September 2021 is balancing figures between the unaudited figures in respect of the year to date ended 30th September 2021 and quarter ended 30th June 2021, which were subjected to limited review.

d. The Board of Directors at its meetig held on 27th July, 2021 has approved a bonus issue of equity shares in the ratio of one equity share of Rs. 10 each for every ten equity shares held by the share holder as on the record date. The EPS is calculated on basis of equity capital after bonus issue and accordingly EPS is reinstated for current as well as previous periods.

The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requirement under Ind AS 108

आवक

PUBLIC NOTICE LATE MR. ALI MOHAMMED FATTU

IMATIA was a joint member of New Anamika co-Operative Housing Society Ltd. having ddress at Near Hyderi Chowk, Naya Nagai Mira Road (East), Thane-401107 and holding Flat No. 402 in the building of the society, die n 20-04-2020 making nomination. he society hereby invites claims o

biections from the heir or heirs or othe laimant or claimants/ objectors to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property o he society within a period of 15 Days from the sublication of the notice, with copies of suc ocuments & other proofs in support is/her/their claims/objections for transfer o hares and interest of the decease embers in the capital/property of the society. If no claims/ objections are receive within 15 Days the society shall be free to dea with the shares and interest of the decease ember in the capital/property of the societ favor of MR. HASAN ALI ALI MOHAMMED UMATIA. The claims/ objections, if an eceived by the society for transfer of share and interest of the deceased member in th capital/ property of the society shall be deal with in the manner provided under the velaws of the society

For and of behalf of New Anamika Co-Op. Housing Society Ltd. Ion. Chairman/ Secretary/ Treasurer Date: 09/11/202

Quarter

30/09/2020

Unaudited

(0.83)

(0.83)

(0.83)

(0.83)

503.00

N.A

(0.02)

(Rs. In Lakhs)

Year

ended

31/03/202

(Audited)

13.69

0.03

0.03

0.03

0.03

N.A.

0.00

ment Limited

Kishor A. Shah

Managing Director DIN. 00015575

(Rupees in Lakhs)

1,155.78 5,215.32

8.94

8.94

1,175.00

0.05

0.06

For Mittal Life Style Limited

Brijeshkumar Mitta

Half Year Ended

30/09/2021 | 30/06/2021 | 30/09/2020 | 30/09/2021 | 30/09/2020 | 31/03/2021

699.32

4.49

4.49

1.175.00

0.03

0.03

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited)

2,643.19

14.36

14.36

9.92

1,292.44

0.08

0.08

Year Ended

33.30

33.30

26.14

1,175.00

0.20

0.22

503.00

जाहीर सूचना

देनांकः ०८.११.२०२१ ठेकाणः मुंबई

POOJA

मी नंदनी नारायण पाटील, रूम नंबर बी/४०७, श्री गणेश को ऑप हो सो लि., सर्योदय कॉम्पलेक्स, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व ठाणे-४०१ १०७ हा रूम माझे व माझे पर्त नारायण घनश्याम पाटील आमच्या सामाईक नांवे दाखल आहे. माझे पती दि. ०*८*/०२/२०१७ रोजी मयत झाले आहे. तरी सदरील नमुद फ्लॅटवर कणासही काही हरकत अथवा तकार असल्यास त्यांनी १५ दिवसांचे कालावधीत माझे वकील यांना संपर्क करावा. फोन नंबर ९८२०६६९९६३

स्थळ : मिरा रोड दिनाक : ०९ ११ २०२१

कामदगिरी फॅशन लिमिटेड

CIN:L17120MH1987PLC042424 नोंदणीकृत कार्यालयः ए-४०३, दि क्यूब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व) -४०००५९. **दूर.**:०२२-४१५८३१३१

मुंबई-४०००५९. दूर.:०२२-४१५८३१३९ **Website:**www.kflindia.com, E-mail:cs@kflindia.com सुचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **रविवार १४ नोट्हेंबर** २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता दीपा तोष्णीवाल

ठिकाणः मंबई कंपनी सचिव दिनांकः ०९.११.२०२१

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients had purchased Flat from MRS. HAKIMA KHATUN TARIQ MERCHANT bearing Flat No. 604 on 6TH Floor E wing, Riddhi Building, Riddhi Siddhi Vriddhi Cooperative Housing Society Ltd., Kalyan Complex Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai- 400 061 adms 825 sq feet Built-up area also described in the Schedule hereto below free from all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the said Flat No. B/604, Riddhi Building by way of inheritance, share, sale, mortgage, lease ien, license, gift, possession or encumbranc nowsoever or otherwise is hereby required t ntimate to the undersigned within 10 days from the date of publication of this notice of his such claim. any, with all supporting documents failing which the said Flat premises will be transfer without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding ou

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 604 on 6[™] Floor B wing, Riddh Building, Riddhi Siddhi Vriddhi Co-operative Housing Society Ltd., Kalvan Complex, Yar Road, Versova, Andheri (West), Mumbai- 400 061 adms 825 sq feet Built-up area, bearing

1117, Versova Division Dated this 09[™] day of November 2021 Advocates for the Purchasers

Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champsh Bhimji Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती चंपाबेन एन, रुपारेलिया व श्री, अनिल एन, रुपारेलिया फ्लॅट क्र.१०२, १ला मजला या खाली नमुद ग्त्यावरील सोसायटीचे सदस्य होते. यांचे अनुक्रम दिनांक १९.०२.१९८७ व ३०.१०.२०२० रोजी निधन झाले. श्रीमती प्रफुला अनिल रुपारेलिया या सदर मयत सदस्यांचे कायदेशीर वारसदारांनी सदर . फ्लॅट क्र.१०२ बाबत सदस्यत्वाकरिता अर्ज केला

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे अर्थात सदर फ्लॅट क्र.१०२. १ला मजला येथील जागा श्रीमती प्रफुला अनिल रुपारेलिया यांच्या नावे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा . आक्षेप असल्यास सोसायटीच्या सचिवाकडे रात्रौ.८.०० ते रात्रौ.९.०० पर्यंत ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत मागविण्यात येत आहेत. वर टिलेल्या मटतीत जर काही टावे /आश्रेप पाप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गान व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

तिरुपती (कांदिवली) को-ऑप.हौसोलि दिनांक: 0९.११.२०२१ ठिकाण: मुंबई आकुर्ली रोड क्रॉस रोड क्र.१ कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१

जाहीर सूचना

मुरली मनोहर थानवी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पुजा एन्टरटेनमेन्ट ॲण्ड फिल्मस लिमिटेड

सीआयएनःएल९९९९एमएच१९८६पीएलसी०४०५५९ नोंदणीकृत कार्यात्रयः पुजा हाऊस, १ला मजला, सीटीएस क्र.८९२–८९३, जे.डब्ल्यु. मॉरिएट

हॉटेल समोर, जुहू तावा रोड, जुहू, मुब्दै÷soose, तूरः०२-६२५२९६२६, ५,०००५, नार्पर स्वेटेल समोर, जुहू तावा रोड, जुहू, मुब्दै÷soose, तूरः०२-६२५२९६२१, **५, फॅक्स**०२-६६३२४७५, ब्याईट:www.poojaentertainmentandfilms.in, **ई-मेल**:investors@poojaentertainmentandfilms.in

सूचना सेबी (ठिस्टिंग ऑब्लिगेश्नन्स ऑप्ड डिस्क्लोजर रिक्वायसॅट्स ऐयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूबना देण्यात येत आहे की, 30 सप्टेंबर, २०२१ रोजी संपत्नेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखारसीक्षित वित्तीय निष्कर्य विचारात घेणे व मान्यता देणे

याकरिता-पुजा हाकस, भवा मजला, सीटीएस क्र.८९२-८९३, जे.डब्ल्यु. मॅरिएट हॉटेल समोर, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई-४०००४९ येथे **परिवार, १४ नोव्हेंबर, २०२१** रोजी दु.३००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची समा होणार आहे. सुननेतील संपुर्ण माहिती कंपनीच्या www.poojaentertainmentandfilms.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती इंदिरा जयवंत वसानी व श्री. राजिव जयवंत वसानी यांर्न बालील अनसचीत नमद फ्लॅटमधील संयत्त ालकीत्वाचा दावा केला आहे. दिनांक १८.१०.१९८) रोजीचे करारनामानुसार जे टीएचएन /२६११/१९८১ भंतर्गत नोंद आहे, डॉ. जयवंत रमणलाल वसार्न यांनी सदर फ्लॅट क्र.ए/१ खरेदी केले होते आणि नोंदणी क्र.टीएचएन/२६१२/१९८४ धारक दिनांव १७.१०.१९८४ रोजीचे करारनामानुसार श्रीमर्त हिरालक्ष्मी रमणलाल वसानी यांनी फ्लॅट क्र.ए/ खरेदी केले होते. सदर श्रीमती हिरालक्ष्मी रमणल वसानी यांचे १४.०८.२०१० रोजी निधन झाले आणि डॉ. जयवंत रमणलाल वसानी यांचे १९.०५.२०११ रोजी निधन झाले. त्यांचे पश्चात श्रीमती इंदिरा जयवंत वसानी, श्री. राजिव जयवंत वसानी व कुमारी रेशम जयवंत वसानी हे कायदेशीर वारसदार आहेत. तद्नंत नोंदणी क्र.टीएनएन-५/०९९३५/२०११ धारक दिनांव २६.१०.२०११ रोजीचे मुक्तता करारनामानुसार सद श्रीमती रेशम पनित भोजानी (ऊर्फ कमारी रेशम जे वसानी) यांनी सदर फ्लॅट क्र.ए/१ व ए/२ मधील ऱ्यांचे शेअर्स श्रीमती इंदिरा जे. वसानी व श्री. राजिव जे. वसानी यांच्या नावे मुक्त केले आणि म्हणून ते सद लॅटस्चे मालक झाले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क, शेअर विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना बक्षीस, ताबा किंवा अन्य स्वरुपात कोणताही दाव किंवा अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्तींच्या कोणत्याही दाव्याच्या संदर्भाशिवाय प्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यार याग केले आहे असे समजले जाईल आणि माई अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.ए/१, क्षेत्रफळ ४९९.२५ चौ.फ्. (कार्पेट) आणि फ्लॅट क्र.ए/२, क्षेत्रफळ ५५९ चौ.फु. (कार्पेट) दोन्ही जागा ०३ऱ्या मजल्यावर, शरद कुंज कोहौसोलि क्र.८, गाव ठाणे, तालुका ठाणे, डॉ. मूझ रोड ालावपाली, ठाणे (पश्चिम), ठाणे आज टिनांकीत ०९ नोव्हेंबर २०२१

ॲड. रितेश ए. सिंग वकील, उच्च न्यायालय, ३०१, जे.पी. रेसिडेन्सी, चिंचोळी बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४.

जाहीर सूचना

नमना क.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मंबर्ड यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

प्रॉपर्टी क्रो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, (कंपनी) नोंदणीकृत कार्यालय: ए-१०१, १ला मजला, १८, साई मंगल कोहौसोलि. . सेक्टर ८, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

....याचिकाकर्ता/अर्जदार कंपर्न पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, 0**९ ऑक्टोबर, २०२१** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय**ेमहाराष्ट्र राज्यातन दिल्ली संघ राज्य** येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीच मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत

अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाँधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमट केलेल्या पतिजापत्राटारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२२ पोर्टल** ww.mca.gov.in) वर सद काशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ महाराष्ट्र येथे पाठवावी तसेच एक पत याचिकाकत कंपनीला त्यांच्या खाली नम्द नोंदणीकृत

नोंदणीकृत कार्यालय: ए-१०१, १ला मजला १८, साई मंगल को हौसोलि., सेक्टर ८ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७.

> अर्जदार कंपनीच्या वतीने व करित प्रॉपर्टी क्रो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडक**रित** सही/ आनंद मुर्ती

दिनांक: ०९.११.२०२१ संचालक डीआयएन:०७३६९३६७

iStreet Network Limited CIN L51900MH1986PLC040232

107. Sonal Industrial Estate Linking road Malad West, Mumbai 400064 Email: info@istreetnetwork.com Website www.istreetnetwork.com

NOTICE Pursuant to the provisions of Regulatio 47 read with Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosun Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Roard of Directors of the Company scheduled to be held on Saturday, 13 November 2021 inter-alia to, conside and approve, the unaudited Financia Results for the Quarterand half yea ended Sentember 30, 2021 The Notice is also available on the

website of the Company i.e. www.istreetnetwork.com/investors and the website of BSE Ltd www.bseindia.com. For iStreet Network Limited

Sd/ Surabhi Pa Place: Mumbai Company Secretary Date: 8th Nov 2021

PUBLIC NOTICE Mr. Jamaluddin Jummabhai Mulani

Member of the Sultanabad Palace Co op. Hsg. Society. Ltd., having, Bldg No. 06, Behram Baug Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102, and Holding Flat No. 02 in the Building of the Society Died on 14/06/2020 without making an Nomination. The Society hereby invite Claims or Objectives from the heir of other claimant or claimant's objectors of objectors. To the transfer of the said shares and interest of the Deceased Member is the capital/ property of the Society within a period of the 14 days from the publication of this Notice wit copies of such Documents and other proofs in Support of his claims Objectio from transfer of shares and interest of the Decreased member in the capita property of the society. If no claims objection is received within, the perio prescribed above. The society shall be ree to deal with the shares and interes of the deceased member in the Capita property of the society in such manne as is provided under the Byelaw of the Society.

For & on behalf o Sultanabad Palace CHS Ltd Sd/- Hon. Secretar Date: 09/11/202

स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

(सीआयएन:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२) नोंद. कार्या.: प्लॉट क्र. ए३५७, रोड क्र. २६, वागले इंडस्ट्रीमल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. वेबसाईट:www.scandent.in, ई-मेल:cs@scandent.in

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करण्याची तारीख व ई-वोटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.0२/२0२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय सूचनेत शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यासाठी सदस्यांन माहिती एजीएम सूचनेत उपलब्ध होईल. कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्य उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल तसेच वित्तीय अहवाल, मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि अन्य इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी ई-मेलने पाठविण्यात आले आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्य www.scandent.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजन रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) २७व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल एजीएममध्ये सहभागी होण्याची आणि जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएमच्या तारखेला ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सविधा सीडीएसएलद्वारे दिली जाईल.

रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग पात्रता निश्चितीची नोंद दिनांक मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१ आहे. जर नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-वोटिंग एजीएममध्ये ई-वोटिंगचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल

आणि सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल

कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत देण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीने सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात मंगळवार. २३ नोव्हेंबर. २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगच्या सचनांचे पालन करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. लॉगइनआयडी/युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

सदस्यांने एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन. २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१ ते मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

१०. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी <u>cs@scandent.in</u> वर कंपनीकडे ई-मेलमार्फत खालील दस्तावेजाच्या स्कॅन प्रती पाठवाव्यात.

१) त्यांचे नाव, फोलिओ क्र. व पत्ता, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रतीसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्र: आणि

२) सदस्याच्या निवास पुराव्याचे पुष्ठचर्थ कोणतेही दस्तावेज (अर्थात आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) स्वसाक्षांकीत प्रत.

ब) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद्र करावेत

पडताळणीनंतर कंपनीकडून त्यांचे नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया दिली

जाईल. ११. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास त्यांनी **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड. ए विंग. २५वा मजला. मॅरेथॉन फ्यचरेक्स. मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा

helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा दूर.:०२२-२३०५८५४२/

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: ०८ नोव्हेंबर, २०२१

४३ वर संपर्क करावा.

ठिकाण: ठाणे

VIDHI

(रु.लाखात

9.88

4,40

शितल मसळे

CIN: L45309MH1988PLC268437, Website:www.advance.net.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER-2021

Sr. No.	Particulars	30 September 2021 (Unaudited)	30 September 2020 (Unaudited)
1.	Total income from operations (net)		-
2.	Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax		
	(before Extraordinary items)	(10,94,556)	(14,21,330)
3.	Net Profit/ (Loss) for the period after tax		
	(after Extraordinary items)	(10,94,556)	(14,21,330)
4.	Equity Share Capital	3,11,28,750	3,11,28,750
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the		
	Balance Sheet of previous year)	26,65,86,362	27,06,27,872
6.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)		
	(Not Annualized)		
	1) Basic:	(0.35)	(0.46)
	2) Diluted:	(0.35)	(0.46)
7.	Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs.10/- each)		
	(Not Annulized)		
	1) Basic:	(0.35)	(0.46)
	2) Diluted:	(0.35)	(0.46)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held or

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended September 30,202 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and also

For and on behalf of the Board

Place: Mumbai Date: 08/11/2021 **Managing Directo**

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, MR

PURSHOTTAM THAWANDAS SADHNAN member of Shree Shashwat Building No.11 to 14 Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Shree Shashwat Complex, Nea Pleasant Park, Mira Bhavander Road, Mira Road (E), Dist. Thane- 401107 and holding Flat No.12-704 in the building of the society died on 28/06/2014 and her son & daughte n law Mr PRAKASH PURSHOTTAM SADHNANI & MRS JAYA P SADHNAN have applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the society hereby nvites claims or objections from the heir o heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in th capital/property of the society within period of 15 days from the publication of thi notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and nterest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the leceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objector shall give their written objection, and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroi B Sharma (Advocate High Court) 3/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Ro Bhayander (E) Thane 401105

Date: 09/11/202

सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६ नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई–४०००३४.

दरध्वनी क.: 0२२-६१४०६६६६, फॅक्स: 0२२-२३५२१९८०,

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

ई–मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com, वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकमेव एकत्रित संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाही तपशील 30.09.2029 30,09,2029 30,09,2020 30.09.2029 30.09.2029 30,09,2020 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित (अलेखापरिक्षित गर्यचलनातून एकुण उत्पन्न 92009.08 23980.84 4003.88 920098.08 23980.84 4003.88 लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) 2009.40 30.000P 3600.44 9009.02 2002.49 3092.48 रपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्म आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर 2002.49 9000.08 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर) 9880.49 2029.33 1942.90 9880.42 २७८१.३२ 049.22 . कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) 39.9509 9880.89 985,48 9880.82 2069.84 084.83 मभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रू.१/– प्रत्येकी) 888.84 888.84 ४९९.४५ 888.84 888.84 888.84 राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसा ार्नमल्यांकित राखीव वगळन) 9८848.89 92898.48 ु उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता) 2.90 4.48 9.89 2.66 4.40 9.88

सौमिकृत टिप:

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कषचि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले.

4.48

9.88

सदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ इंडएएसनुसार तयार केले आहेत

संचालक मंडळाने ०८ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत रु.१९९.७८ लाख सरासरीचे वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता रु.१/ – प्रत्येकी भरणा केलेले

रु.०.४/- प्रती समभागाचे (अर्थात ४०%) लाभांश घोषित केले आहे. कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कलर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस 90८ नसार कोणतेही वेगळे निवारण दिलेले नाही

मागील कालावधी/वर्षाचे आकडे चाल् कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही/ बिपीन एम. माणेक

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०८ नोव्हेंबर, २०२१ डीआयएन: ००४१६४४१

eputed Agency / Service provide for providing Lift & Escalator Maintenance Service. he quotation will be accepted with certified copy of the following documents only.

NOTICE

RAGHULEELA MEGA MALI

KANDIVALI (WEST),

invites sealed Quotation from

1) Valid GST registration & Clearance Certificate 2) Pan card 3) EPF registration certificate 4) Firm Constitution certificate and 5) List of customers served

during past two years. Interested Agents/ Vendors to Submit the quotation on or before 17th November 2021. The quotation must be submitted in sealed envelope to Manage

RAGHULEELA MEGA MALL, KANDIVALI (W), PREMISES CO-OP. SOCIETY LTD., 5th Floor, Behind Poisar bus dep Kandivali (West), Mumbai 400067

by hand Delivery/ Post/ Speed Pos during office hours only Quotation received after date will be consider invalid. Managing committee reserve the right to reject any or all the any reason therof. Sd/- Hon, Secretar

on the Company's website: www.advance.net.in Raghuleela Mega Ma Kandivali (W) PCSL

The figures for the previous period have been regrouped wherever necessary

g. No complaints have been received from investors during the half year ended 30th September, 2021

ADVANCE LIFESTYLES LIMITED Regd. office-2nd Floor West Wing Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Worli, Mumbai-400 025

Sr. No.	Particulars	Current Quarter Ending 30 September 2021 (Unaudited)	Current Quarter Ending 30 September 2020 (Unaudited)
1.	Total income from operations (net)		
2.	Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax		
	(before Extraordinary items)	(10,94,556)	(14,21,330)
3.	Net Profit/ (Loss) for the period after tax		
	(after Extraordinary items)	(10,94,556)	(14,21,330)
4.	Equity Share Capital	3,11,28,750	3,11,28,750
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the		
	Balance Sheet of previous year)	26,65,86,362	27,06,27,872
6.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)		
	(Not Annualized)		
	1) Basic:	(0.35)	(0.46)
	2) Diluted:	(0.35)	(0.46)
7.	Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs.10/- each)		
	(Not Annulized)		
	1) Basic:	(0.35)	(0.46)
	2) Diluted:	(0.35)	(0.46)

Notes

08 November 2021

(Sundeen Agarwal)